



Ref: STEX/SECT/2018

July 14, 2018

The Relationship Manager, DCS-CRD BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400 001 BSE Scrip Code: 500480	National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra – Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051 NSE Symbol: CUMMINSIND
--	--

Subject: Newspaper publication of information with regard to Notice, E-voting Facility and Book Closure of 57th Annual General Meeting of the Company.

Dear Sir/ Madam,

In terms of Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing the copies of the notice published in newspapers Business Standard (All editions) and Loksatta (Pune edition) on July 14, 2018, pertaining to the Notice of the 57th Annual General Meeting, E-voting information and Book Closure.

Kindly take this intimation on your record.

Thanking you,

Yours faithfully,
For Cummins India Limited

K. Venkata Ramana
Group Vice President – Legal & Company Secretary
ICSI Membership Number: FCS4138

Encl.: As above.

(This letter is Digitally Signed)

Cummins India Limited
Registered Office
Cummins India Office Campus
Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi
Pune 411 045 Maharashtra, India
Phone +91 20 67067000 Fax +91 20 67067015
cumminsindia.com
cil.investors@notes.cummins.com

CIN : L29112PN1962PLC012276



Cummins India Limited

Regd. Office : Cummins India Office Campus,
Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi,
Pune 411 045, Maharashtra, India
(CIN: L29112PN1962PLC012276)
Tel. : (020) 67067000 Fax : (020) 67067015.
E-mail : ci.investors@notes.cummins.com
Website: www.cumminsindia.com

NOTICE OF THE 57TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that Fifty Seventh (57th) Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, August 09, 2018 at 12.00 noon at the Multifunctional Hall, Cummins India Office Campus, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045 to transact the business as set out in the Notice dated July 06, 2018.

Pursuant to Section 101 and 136 of Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Companies (Accounts) Rules, 2014, the Notice convening Annual General Meeting and Annual Report for the Financial Year 2017-2018 have been dispatched to the Members on their email addresses registered with Depositories/RTA/Company and by post to those Members, who have not registered their email addresses, at their registered postal addresses on July 13, 2018.

Notice is also hereby given that Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date (Friday, August 03, 2018), may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system ("e-voting") of the Central Depository Services (India) Ltd (CDSL) from a place other than venue of the AGM. All the Members are informed that:

- The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through voting by electronic means;
- The e-voting shall commence on Monday, August 06, 2018 at 9:00 a.m. (I.S.T.);
- The e-voting shall end on Wednesday, August 08, 2018 at 5:00 p.m. (I.S.T.) and the e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter;
- The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Friday, August 03, 2018;
- Members may note that: a) The e-voting module will be disabled by CDSL beyond 5:00 p.m. I.S.T. on Wednesday, August 08, 2018 and once the vote on a resolution is cast by a Member, he/she/it shall not be allowed to change it subsequently; b) The facility for voting through ballot paper will be made available at the AGM for Members present at the meeting; c) The Members who have cast their vote by e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and d) Only persons whose names are recorded in the register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to vote using the e-voting facility or at the AGM using ballot paper;
- The Notice of the AGM is available on the Company's website www.cumminsindia.com.
- In case of any queries or grievances regarding e-voting, the Members may:
 - Contact Mr. Avneesh Mishra, Manager - Legal & Secretarial, Cummins India Limited, Pune. E-mail: avneesh.mishra@cummins.com, Phone: 020-67067000.
 - Refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.co.in under 'Help' section or write an email to helpdesk.evoting@cdisindia.com

Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, August 04, 2018 to Thursday, August 09, 2018 (both days inclusive) for the purpose of deciding entitlement of the final dividend for the year ended March 31, 2018

For Cummins India Limited
K. Venkata Ramana
Group Vice President
Legal & Company Secretary
Membership No. FCS 4138

Pune
July 13, 2018

Notice

E-Bids are invited by PFCCIL for...
a) from empanelled Companies...
b) for carrying out Tree...
c) for Obtaining Forest Right...
For details visit our website...
e-Procurement Portal <https://www.mepco.gov.in>



N VENTURES LIMITED
Regd. Office: 401-402, Lusa Tower...
CIN:L65991L1996PLC083...
Tel No. - 011-27679700...
Website: www.nventures.com

Notice of the 21st Annual General Meeting (AGM) to be held on August 13, 2018

NOTICE IS HEREBY GIVEN THAT...
members of the Company will be...
M. P. C. U. Shah Auditorium, Civil...
in the Notice dated May 28, 2018...
Annual Report 2017-18 of the...
Post on July 13, 2018...
<http://www.insecticidesindia.com>

Book Closure and Payment of Dividend
NOTICE IS ALSO HEREBY GIVEN...
that the Register of members and...
closed from July 31, 2018 to August...
21st AGM and to determine the...
ended March 31, 2018.

The Final dividend at the rate of...
at the AGM, will be paid to those...
Members of the Company Physic...
Beneficial Owners maintained by...
transfer documents received only...
purpose of payment of dividend as...
on July 31, 2018 (cut-off...
system provided by the...
AGM (remote e-voting).

Voting Through Electronic Mode
In accordance with the provisions...
Rule 20 of the Companies (Manag...
by the Companies (Management...
Regulation 44 of SEBI (Listing Ob...
2015, the items of business to be...
electronic means. The Company is...
exercise their right to vote on the...
provided by Central Depository Ser...
Sr. Manager,
name will appear in the Register of...
date i.e. Wednesday, 01st August...
Nanankramguda,
voting instruction, members may...
the Notice. The e-voting period com...
will end on Tuesday, August 07, 20...
their vote via e-voting after the said...
the shareholder, the shareholder sh...
The members who have cast their v...
not be entitled to cast their vote ag...
voting shall be able to vote at the m...
the AGM through ballot paper.

Change of Address/Dividend Mandate
Members holding share in physical...
shall also be made...
address/dividend mandate, if any...
Alankit Assignments Limited, Alank...
latest by July 30, 2018. Members...
Depository Participate (DP) about...
Scrutinizer
The Company has appointed Mr. A...
Secretaries, (PCS Reg. No. 11038)...
voting process in fair and transparent

Proxy
A Member entitled to attend and...
and vote on a poll instead of himse...
The Instrument appointing Proxy to...
the Company not less than 48 hours...
Contact Details
In the case of any query regarding...
("FAQ") and e-voting manual availa...
write an email to helpdesk.evoting@18002005533

Result
The result of the voting and e-voting...
of the Company. The result decid...
company's website.
Members are informed that...
investor@insecticidesindia.com

By Order/
N VENTURES LIMITED
V S N Raju
Director & Vice President
Date: 13/07/2018
Place: Delhi

The Company has also updated the details of the Shareholders and Shareholders by them which are due to be transferred to IEPF Authority on its website at www.radicochemical.com/investorcenter/unclaimed-shares-IEPF.pdf to verify the details of the un-encashed Dividend and the Shares liable to be transferred to IEPF Authority.

The concerned Shareholders, holding Shares in physical form and whose Shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that the Company would be issuing duplicate Share Certificate(s) in lieu of the Original Share Certificate(s) held by them for the purpose of transfer of Shares to IEPF Authority as per the Rules and upon such issue, the Original Share which are registered in their name will stand automatically cancelled and will become non-negotiable. The Shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be considered as adequate notice by the Company for the purpose of issuance of duplicate shares and transfer of Shares to IEPF Authority pursuant to the Rules.

In case of the Company does not receive any communication from the concerned shareholders by 14.10.2018, the Company shall, thereafter, transfer their equity shares to the IEPF Authority as per the prescribed rules. Also, all future benefits pertaining to such equity shares shall be transferred to the IEPF Authority. Please note that no claim shall lie against the Company in respect of Unclaimed Dividend Account and Shares transferred to IEPF Authority pursuant to the said Rules.

The Shareholders may please note that both the Unclaimed Dividend and the Shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such Shares, if any, can be claimed back by them by making an application in E-form No. IEPF-5 as prescribed under the said Rules.
In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact our Registrar and Share Transfer Agents (RTA) at the following address :
M/s. Karvy Computershare Private Limited, Registered Office : Karvy Selenium Tower B, Plot Number 31 & 32, Financial District Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032, Andhra Pradesh. Toll Free No. 1800 3454 001. Telephone No. : 040-67162222, 040-67161518, Fax No. : 040-23001153, Email Id : einward.rts@karvy.com
For Radico Khatait Limited
Place : New Delhi
Date : 13.07.2018
Amit Manchanda
Vice President - Legal & Company Secretary

GOVERNMENT OF TAMIL NADU
Re-issue of 8.15% Tamil Nadu State Development Loan 2028 sell by auction

- Government of Tamil Nadu has offered to sell by auction the Re-issue of 8.15% Tamil Nadu State Development Loan 2028 for an amount of Rs.750.00 Crore. Securities will be issued for a minimum nominal amount of Rs.10,000/- and multiples of Rs.10,000/- thereafter. Auction which will be price-based under multiple price format will be conducted by Reserve Bank of India at Mumbai Office (Fort) on July 17, 2018.
- The Government Stock upto 10% of the notified amount of the sale will be allotted to eligible individuals and institutions subject to a maximum limit of 1% of its notified amount for a single bid as per the Revised Scheme for Non-competitive Bidding facility in the Auctions of State Government Securities of the General Notification (Annexure II). Under the scheme, an investor can submit a single bid only through a bank or a Primary Dealer.
- Interested persons may submit bids in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System as stated below on July 17, 2018.
 - The competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between 10.30 A.M. and 12.00 P.M.
 - The non-competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between 10.30 A.M. and 11.30 A.M.
- The price expected by the bidder should be expressed up to two decimal points. An investor can submit more than one competitive bid at different rates in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System. However, the aggregate amount of bids submitted by a person should not exceed the notified amount.
- The result of auction will be displayed by Reserve Bank of India on its website on July 17, 2018. Successful bidders should deposit the price amount of Stock covered by their bids by means of a Bankers' Cheque or Demand Draft payable at Reserve Bank of India, Mumbai (Fort) or Chennai on July 18, 2018 before the close of banking hours.
- The Government Stock will bear interest at the rate determined by Reserve Bank of India at the auction. Interest will be paid half yearly on November 09 and May 09. The Stock will be governed by the provisions of the Government Securities Act, 2006 and Government Securities Regulations, 2007.
- The stocks will qualify for ready forward facility.
- For other details please see the notifications of Government of Tamil Nadu Specific Notification No. 371(LI)/W&M-II/2018, dated: July 13, 2018.
K. Shanmugam,
Additional Chief Secretary to Government,
Finance Department.

FAST BITE

टेस्टी बाईट इटेबल्स लिमिटेड

नांदेवीस कार्यालय : २०१, सेठे अणु टॉवर, बाणेश्वरवाडी, शिवाजी फोन : ०२० ३०२१६०००, फॅक्स : ०२० ३०२१६०४८, CIN: L1

वेबसाईट : www.tastybite.co.in, E-mail : info@tastybite.co.in

दिनांक १३ जुलै, २०१८ च्या वर्तमानपत्रातील हिशोबपूर्ण सुचनेसंदर्भात १४ जुलै, २०१८ च्या फायनान्शियल एक्स्प्रेस (ई) एडिशन या वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेल्या सूचनेच्या संदर्भात हे गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१८ रोजी घेण्यात येणाऱ्या कंपनीच्या वार्षिक स्वरुपाचा लाभांश घोषित झाल्यास असा लाभांश ठरविण्याच्या हेतूने गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१८ (दोन्ही दिवस समाविष्ट) या कालावधीची व कंपनी शेर अहस्तांतरण पुस्तकबंद राहतील असे नमूद करण्यात आल्या तरतुदींमुळे तरुस्ती आणि बदल करण्यात येत आहे व सदर सूचनेसंदर्भात तरतुदींमुळे गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१८ रोजी घेण्यात येणाऱ्या स्वरुपाचा लाभांश घोषित झाल्यास असा लाभांश ठरविण्याच्या हेतूने समासद रजिस्टर व कंपनी शेर अहस्तांतरण पुस्तक बुधवार, २५ ऑगस्ट, २०१८ (दोन्ही दिवस समाविष्ट) या कालावधी दरम्यान बंद राहतील. दिनांक: १३ जुलै, २०१८ ठिकाण: पुणे

वार्षिक शेची सकाळी मुंबदा, पुणे २०१८ रोजी आहे. इलेक्ट्रॉनिक कंपनी / वार्षिक घावर विहित सूचना आहे. २०१८ रोजी रूपत धारण नमूद केलेल्या टेस्टी लिमिटेड टिकाणाहून नुसार कंपनीने कामकाजावर सिनयुरिडिज ता आहे. सर्व

माथेरान गिरीस्थान खुळी ई-निविदा

Matheran Municipal Council

मुख्याधिकारी, माथेरान गिरीस्थान नगर परिषद, जि. पुरवठादार यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात येत

Table with columns: अ. क्र., कामाचे नाव, अंदाजपत्रकीय रक्कम, अंदाजपत्रकीय तारीख. Row 1: हुतात्मा स्मारक दुरुस्ती करणे. १४,५१,७१९

निविदेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत :- १. सदर संपूर्ण निविदा प्रक्रिया ई-निविदाद्वारे ऑनलाइन असणारी कामदपत्रे, जुद्धपत्रक इत्यादीची माहिती http://www.matheran.gov.in/ वार्षिक ऑगस्ट ८, र बंद करण्यात आला / तिला ते

३. टेंडर फी व इसारा रक्कम (EMD) ऑनलाइन पद्धतीने भरण्याची आवश्यकता आहे. ४. निविदेमध्ये सर्वसाधारण अटी व शर्ती, तांत्रिक व आर्थिक शर्ती. त्यानंतर ५. माथेरानमध्ये यांत्रिक वाहन वापरण्यास मनाई असल्याने यापैकी एकाच मते मतदान केले जाईल. यापैकी एकाच मते मतदान केले जाईल. यापैकी एकाच मते मतदान केले जाईल.

३. टेंडर फी व इसारा रक्कम (EMD) ऑनलाइन पद्धतीने भरण्याची आवश्यकता आहे. ४. निविदेमध्ये सर्वसाधारण अटी व शर्ती, तांत्रिक व आर्थिक शर्ती. त्यानंतर ५. माथेरानमध्ये यांत्रिक वाहन वापरण्यास मनाई असल्याने यापैकी एकाच मते मतदान केले जाईल. यापैकी एकाच मते मतदान केले जाईल.

SUD Sudarshan

Regd. Office & Global Headquarters Tel : 91 020 26226200 Fax : 91 020 26226201 E-mail : shares@sudarshan.com

Notice

Pursuant to Clause Nos. 29 and 30 of the Companies (Share Capital & Structure) Regulations, 2015, this Extraordinary General Meeting of the Company will be held on Thursday, 9th August, 2018 at 11.00 AM in the Board Room, ICC Complex, Unaudited Financial Results of the Company for the period ending 30th June, 2018 as approved by the Board of Directors of the Company. Pursuant to Clause 47(2) of the Securities Contract, Regulations, 2015, the Notice of the Meeting shall be deemed to have been given to the members of the Company www.sudarshan.com and www.nse.co.in and also on the National Stock Exchange of India Limited website. Post conclusion of the aforesaid Board Meeting, the Company will be closed for trading from 9th August, 2018 to 10th August, 2018. The Board of Directors of the Company hereby informs the members of the Company that the Extraordinary General Meeting of the Company will be held on Thursday, 9th August, 2018 at 11.00 AM in the Board Room, ICC Complex, Unaudited Financial Results of the Company for the period ending 30th June, 2018 as approved by the Board of Directors of the Company. Pursuant to Clause 47(2) of the Securities Contract, Regulations, 2015, the Notice of the Meeting shall be deemed to have been given to the members of the Company www.sudarshan.com and www.nse.co.in and also on the National Stock Exchange of India Limited website. Post conclusion of the aforesaid Board Meeting, the Company will be closed for trading from 9th August, 2018 to 10th August, 2018. The Board of Directors of the Company hereby informs the members of the Company that the Extraordinary General Meeting of the Company will be held on Thursday, 9th August, 2018 at 11.00 AM in the Board Room, ICC Complex, Unaudited Financial Results of the Company for the period ending 30th June, 2018 as approved by the Board of Directors of the Company.

Place : Pune Date : 13th July, 2018

कमिन्स इंडिया लिमिटेड करिता, युप व्हाईस प्रेसिडेंट - लिगल अँड कंपनी सेक्रेटरी मॅबरशीप नंबर: FCS 4138

लोकसत्ता

कल्याणी स्टील्स लिमिटेड



सीआयएन : एल२७१०४एमएच१९७३पीएलसी०१६३५० नोंदणीकृत कार्यालय : मुंबदा, पुणे ४११०३६ ट. : +९१ २० ६६२१५००० फॅक्स : +९१ २० २६८२११२४ ई-मेल : investor@kalyanisteels.com

हरेरा मेहता अँड कंपनी याविकाकल्यासाठी वकील, १०७, १ ला मजला, गुंडेचा चेंबर, एन. एम. रोड फोर्ट, मुंबई ४०० ००१ दूर : ०२२-२२६२५५२०, ईमेल: mumbai@hmclegal.in



कमिन्स इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: कमिन्स इंडिया ऑफिस कॉम्प्लेक्स, टॉवर ए, ५ वा मजला, सर्वे नं. २१, बालेवाडी, पुणे ४११ ०४५ (इंडिया) (सी.आय.एन.: L29112PM1962PLC012276) दूरध्वनी क्र.: (०२०) ६९७६७७७७/७७७७७७७७ फॅक्स : (०२०) ६९७६७७७७७७ ई-मेल: cl.investors@notes.cummins.com वेबसाईट : www.cumminsindia.com

५७वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-मतदान आणि भाग हस्तांतरण वहाया बंद राहण्या संदर्भात सूचना

याद्वारे असे सूचित करण्यात येते की कंपनीची सत्तावनाची (५७वी) वार्षिक सर्वसाधारण सभा, गुरुवार, ०९ ऑगस्ट, २०१८ रोजी दु.१२.०० वाजता, द मल्टी फंक्शनल हॉल, कमिन्स इंडिया ऑफिस कॉम्प्लेक्स, सर्वे नं. २१, बालेवाडी, पुणे ४११ ०४५ येथे होणार असून त्यामध्ये सभेच्या ०६ जुलै, २०१८ रोजीच्या सूचनेनुसार कामकाज होईल. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०१ आणि १३६ तसेच कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या तरतुदींच्या अनुरोधाने आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना तसेच वार्षिक अहवाल अशा सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात आली आहेत ज्यांचे ईमेल पत्ते त्यांच्या डीपॉझिटरी भागीदार/भाग हस्तांतरण एजंट आणि कंपनीकडे नोंदणीकृत होते तसेच, ज्या सभासदांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत नव्हते, अशा सभासदांच्या पत्रव्यवहाराच्या नोंदणीकृत पत्त्यावर सदर दस्तऐवज रजिस्टर्ड पोस्टाने जुलै १३, २०१८ रोजी पाठविण्यात आले आहेत.

याद्वारे असे देखील सूचित करण्यात येते की ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग कट ऑफ तारीख (शुक्रवार, ०३ ऑगस्ट, २०१८) पर्यंत भौतिक किंवा डीमॅट स्वरूपात असतील, ते सेंट्रल डीपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडच्या ई-व्होटिंग पद्धतीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचने मध्ये नमूद केल्या प्रमाणे व्यवसायावर आपले मतदान वार्षिक सर्वसाधारण सभेच्या टिकाणा व्यतिरिक्त इतर टिकाणा वरून करू शकतात. सर्व सदस्यांना कळविले जाते की:

- १) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचने मध्ये नमूद केल्या प्रमाणे व्यवसायावर ई-व्होटिंग पद्धतीने व्यवहार केला जाऊ शकतो. २) ई-व्होटिंग सोमवार, ०६ ऑगस्ट, २०१८ सकाळी ९.०० (भा.प्र.वे.) वाजता सुरु होईल. ३) ई-व्होटिंग बुधवार, ०८ ऑगस्ट, २०१८ संध्याकाळी ५.०० (भा.प्र.वे.) वाजता बंद होईल व त्यानंतर ही सेवा बंद करण्यात येईल. ४) वार्षिक सर्वसाधारण सभेत किंवा ई-व्होटिंग पद्धतीने मतदान करण्याची पात्रता ठरवण्याची कट ऑफ तारीख शुक्रवार, ०३ ऑगस्ट, २०१८ असेल. ५) सर्व सदस्यांना कळविले जाते की: (अ) ई-व्होटिंगची प्रकिया बुधवार, ०८ ऑगस्ट, २०१८ संध्याकाळी ५.०० (भा.प्र.वे.) वाजता बंद करण्यात येईल. भागधारकांने एकदा ठरावावर मतदान केल्यानंतर, त्या मध्ये बदल करता येणार नाही. (ब) वार्षिक सर्वसाधारण सभेत हजर असलेल्या सभासदांना बॅलेट पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. (क) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधी ज्या सभासदांनी आपले मतदान ई-व्होटिंग पद्धतीने केले आहे त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहता येईल, पण परत मतदान करता येणार नाही, आणि (ड) ज्या सभासदांची नावे सभासद नोंदणी रजिस्टर किंवा डीपॉझिटरीकडे असलेल्या फायदेशीर मालक रजिस्टर मध्ये कट ऑफ तारखे पर्यंत असतील त्यांनाच ई-व्होटिंगची किंवा बॅलेट पेपरद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्याचा हक्क असेल. ६) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या www.cumminsindia.com हया संकेत स्थळावर उपलब्ध आहे. ७) ई-व्होटिंग कार्यपद्धतीशी संबंधित कोणतीही शंका किंवा तक्रार असल्यास सभासद:

- अवनिश मिश्रा, मॅनेजर - लिगल अँड सेक्रेटरियल, कमिन्स इंडिया लिमिटेड, पुणे. ई-मेल: avneesh.mishra@cummins.com, फोन: ०२०-६७०६७००० यांच्याशी संपर्क साधू शकतात. किंवा • www.evotingindia.com च्या 'HELP' सेक्शन मध्ये उपलब्ध असणारे "नेहमी विचारले जाणारे प्रश्न" (FAQs) आणि ई-व्होटिंग माहिती पुस्तिका यांचा संदर्भ घेऊ शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com या पत्त्यावर ईमेल पाठवू शकतात. ३१ मार्च, २०१८ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांश मिळण्याचे हक्क ठरविण्यासाठी कंपनीची सभासद नोंदणी आणि भाग हस्तांतरण वहाया, शनिवार, ०४ ऑगस्ट, २०१८ ते गुरुवार, ०९ ऑगस्ट, २०१८ पर्यंत (दोन्ही दिवस धरून), बंद ठेवण्यात येतील.

पुणे १३ जुलै, २०१८

PUNE